

जलसंपदा विभागातील अधिकांच्या दिनांक ३१.१२.२००५
अखेरच्या ज्येष्ठतासूचीत सुधारणा करण्याबाबत

महाराष्ट्र शासन,
जलसंपदा विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-१००८/१६०४/(५६०/२००८)/आ.(अतांत्रिक),
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : १४ नोव्हेंबर २००८

परिपत्रक :-

जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयातील कार्यालय अधिकांच्या दिनांक ३१.१२.२००५ अखेरची शासन स्तरावरील अंतिम ज्येष्ठतासूची शासनाच्या दिनांक १७.०५.२००७ च्या पत्रान्वये प्रसारित करण्यात आली होती. सदर ज्येष्ठतासूचीमध्ये अनुक्रमांक ४ व ५ वरील अधिकांक पदावरील अनुक्रमे सर्वश्री. दिनकर गेनु बोराडे व अनंत गोविंद काजरोळकर यांची नावे शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक असंक-१००१/प्र.क्र.२९/२००१/वित्तीय सुधारणा, दिनांक १०.०९.२००१ नुसार समाविष्ट करण्यात आली होती.

२. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक असंक-१००१/प्र.क्र.२९/(भाग-४)/२००४/वित्तीय सुधारणा-१, दिनांक २६.०३.२००४ नुसार सर्वश्री. दिनकर गेनु बोराडे व अनंत गोविंद काजरोळकर यांच्या सेवा ज्येष्ठतासूचीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.


अ. क्र.	परिमंडळाचे नांव	पूर्वीचा ज्येष्ठतासूची क्रमांक व कर्मचाऱ्याचे नांव	(केलेली सुधारणा) सुधारित ज्येष्ठता क्रमांक
१	ठाणे परिमंडळ	पूर्वीचा ज्येष्ठतासूची क्रमांक ४ श्री. दिनकर गेनु बोराडे	१. सुधारित ज्ये.सू.क्रमांक ७६-अ (श्री.सोनकांबळे एस.ए. यांचेनंतर व श्री. सुर्यवंशी आ.ही. यांचे अगोदर) २. नांव - श्री. बोराडे दिनकर गेनु ३. जातप्रवर्ग - अ.जा. ४. जन्मदिनांक - ०१.१२.१९५० ५. भांडार अधिकांक पदी नि.दि.३०.०७.१९९१ ६. अधिकांक पदी नि.दि. ०९.०५.२००५
२	ठाणे परिमंडळ	पूर्वीचा ज्येष्ठतासूची क्रमांक ५ श्री. अनंत गोविंद काजरोळकर	१. सुधारित ज्ये.सू.क्रमांक ७८-अ (श्री. सुर्यवंशी आ.ही. यांचेनंतर व सौ.तोंडे नि.अ. यांचे अगोदर) २. नांव - श्री. काजरोळकर अनंत गोविंद ३. जातप्रवर्ग - अ.जा. ४. जन्मदिनांक - ०८.०५.१९६१ ५. भांडार अधिकांक पदी नि.दि. १०.०४.१९९२ ६. अधिकांक पदी नि.दि. ०९.०६.२००५

३. उपरोक्त नमूद केलेल्या अधिकांच्या ज्येष्ठतेबाबतच्या नोंदी संबंधितांना कळविण्याची जबाबदारी संबंधित मंडळ कार्यालयाची राहिल.

४. उपरोक्त सुधारणेनुसार कार्यालय अधिकांकी दिनांक ३१.१२.२००५ अखेरकी सेवा ज्येष्ठतासूची सोबत जोडण्यात येत आहे.

५. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २००८१११४१६५१३४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(मु. नि. धुरी)
शासनाच्या अवर सचिव

प्रति,

सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.

अवर सचिव, आ.(वर्ग-२), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.

प्रत, आ.(अतांत्रिक), संग्रहार्थ.

शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक:ज्येष्ठता-१००८/१६०४/(५६०/२००८)/आ.(अतांत्रिक), दिनांक चे सहपत्र.
जलसंपदा विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत कार्यरत अधीक्षक पदाची शासन स्तरावरील दिनांक ३१/१२/२००५ अखेरची अंतिम ज्येष्ठतासूची.

ज्ये.सूची क्रमांक	कर्मचा-यांचे नांव	जातप्रवर्ग	जन्मदिनांक	अधीक्षक पदावरील नियुक्तीचा दिनांक	परिमंडळाचे नांव	जातप्रमाणपत्र पडताळणी झाली आहे / नाही	शेरा
१	२	३	४	५	६	७	८
१	दांडुक दत्ताराम नारायण	अ.जमाती	०२.०१.१९५२	१९.०१.१९९१	ठाणे	नाही	--
२	राठोड एस. एच.	भ.ज.(ब)	२४.०२.१९४९	२३.०३.१९९१	औरंगाबाद	---	सेवानिवृत्त.
३	कोळी टी. बी.	अ.जमाती	०५.०४.१९४८	१०.०७.१९९१	पुणे	नाही	सेवानिवृत्त.
४	बोराडे दिनकर गेनू	अ.जा.	०१.१२.१९५०	३०.०७.१९९१	ठाणे	होय	ज्ये.सूची क्र. ४ येथील नोंद वगळण्यात आली व शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक असंक-१००१/प्र.क्र.२९/(भाग-४)/२००४/वित्तीय सुधारणा-१, दिनांक २६.०३.२००४ अन्वये ज्येष्ठतासूचीत सुधारणा करण्यात आली असून ज्ये.सूची क्र. ७६-अ येथे निश्चित करण्यात आली आहे.
५	काजरोळकर अनंत गोविंद	अ.जा.	०८.०५.१९६१	१०.०४.१९९२	ठाणे	होय	ज्ये.सूची क्र. ५ येथील नोंद वगळण्यात आली व शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक असंक-१००१/प्र.क्र.२९/(भाग-४)/२००४/वित्तीय सुधारणा-१, दिनांक २६.०३.२००४ अन्वये ज्येष्ठतासूचीत सुधारणा करण्यात आली असून ज्ये.सूची क्र. ७८-अ येथे निश्चित करण्यात आली आहे.
६	गिरी र.म.	भ.ज.(ब)	२६.०५.१९५०	१६.०१.१९९३	अमरावती	होय	--
७	जाधव चंद्रकांत कुशाबा	वि.जा.(अ)	०६.०५.१९४९	१६.०२.१९९३	पुणे	नाही	--
८	म्हेत्रे मोरेप्पा वाबय्या	अ.जाती	०७.०४.१९४८	२९.०४.१९९३	पुणे	होय	विशेष अधीक्षक पदावर दिनांक १५.०४.२००५ ला पदोन्नत.
९	गुंडाळकर तुकाराम धोंडु	अ.जमाती	०१.०६.१९५४	१०.०६.१९९३	पुणे	नाही	जात पडताळणीबाबत कार्यवाही चालू आहे.
१०	कदम रमेश दगडोबा	भ.ज.(ब)	०२.०७.१९४९	११.०५.१९९४	पुणे	होय	--

११	माने काळू सिताराम	वि.जा.(अ)	०१.०६.१९५२	१२.१०.१९९४	पुणे	होय	--
१२	कोळी आप्पासाहेब कृष्णा	अ.जमाती	०१.०६.१९४८	०१.११.१९९४	सातारा	नाही	सेवानिवृत्त
१३	पाटील पु. म.	अ.जाती	०८.०५.१९४७	१२.०६.१९९६	ठाणे	नाही	सेवानिवृत्त दि. ३१.०५.२००५
१४	कोळी वि. का.	अ.जमाती	११.११.१९५४	३१.०७.१९९६	ठाणे	नाही	--
१५	कोकाटे के. व्ही.	अ.जमाती	०४.०१.१९५२	०४.०९.१९९६	औरंगाबाद	होय	--
१६	हिले दामोदर रामचंद्र	अ.जमाती	०२.०६.१९५६	२०.०९.१९९६	पुणे	होय	--
१७	धुमाळ व्ही. पी.	भ.ज. (ब)	०१.०४.१९४९	२६.११.१९९६	नाशिक	नाही	सेवानिवृत्त.
१८	महाले एस. एस.	अ.जमाती	०१.०६.१९५१	१३.०३.१९९७	नाशिक	होय	--
१९	कुकडे जे. एस.	भ.ज.(ब)	०८.०३.१९४६	०९.०४.१९९७	औरंगाबाद	--	सेवानिवृत्त दिनांक ३१.०३.२००४
२०	पुजारी सिध्दाप्पा बिराप्पा	भ.ज.(क)	१२.११.१९४८	०८.१२.१९९७	सातारा	होय	सेवानिवृत्त
२१	हिंंगसे नारायण बाबूराव	भ.ज.(क)	२८.०५.१९४७	११.०३.१९९८	पुणे	होय	सेवानिवृत्त. दिनांक ३१.०५.२००५
२२	परुळेकर अ.ग.	खुला	२९.०७.१९४७	२५.०९.१९९८	ठाणे	--	सेवानिवृत्त.
२३	जाधव ईश्वर बळवंत	वि.जा.(अ)	०१.०४.१९४७	१४.१२.१९९८	पुणे	नाही	सेवानिवृत्त. दिनांक ३१.०३.२००५
२४	सौ. उमराणी निला अरविंद	खुला	१५.०८.१९४६	०३.०३.१९९९	सातारा	--	सेवानिवृत्त दिनांक ३१.०८.२००४
२५	सोनार आर. ए.	खुला	१४.०६.१९४७	२६.०४.१९९९	नाशिक	--	स्वेच्छानिवृत्ती, दिनांक ०२.०१.२००४
२६	काळे उल्हास नामदेव	भ.ज.(ब)	१५.०९.१९५२	२१.०६.१९९९	पुणे	होय	--
२७	अबनावे जगन्नाथ दत्तात्रय	अ.जाती	१०.०४.१९४८	२७.०९.२००१	पुणे	नाही	सेवानिवृत्त
२८	कांबळे रामदास नाना	अ.जाती	०४.०५.१९४८	२७.०९.२००१	पुणे	होय	सेवानिवृत्त.
२९	सर्जेराव भास्कर श्रीपतराव	अ.जमाती	०१.०६.१९५२	२७.०९.२००१	पुणे	होय	--
३०	जेऊरगी बाबुराव रामचंद्र	अ.जमाती	२०.१०.१९५७	२७.०९.२००१	पुणे	नाही	जात पडताळणीबाबत कार्यवाही चालू आहे.
३१	अस्पात शेखर प्रभाकर	अ.जमाती	२१.०१.१९६१	२७.०९.२००१	पुणे	नाही	--
३२	दराडे आर. बी.	अ.जमाती	०१.०६.१९५०	१७.१०.२००१	नाशिक	नाही	--
३३	गि-हे म. कृ.	खुला	०७.०५.१९४७	२६.११.२००१	नागपूर	--	सेवानिवृत्त. दिनांक ३१.०५.२००५
३४	माळवी व्ही. व्ही.	इ.मा.व.	१०.०५.१९४७	२६.११.२००१	नागपूर	--	सेवानिवृत्त. दिनांक ३१.०५.२००५
३५	ढेंगे अ. कृ.	इ.मा.व.	१८.०२.१९४८	२६.११.२००१	नागपूर	--	सेवानिवृत्त.
३६	सोनक ए. पी.	खुला	३०.०४.१९५२	२६.११.२००१	नागपूर	--	--
३७	कोल्हे ए. पी.	अ.जमाती	०१.०४.१९४६	२७.११.२००१	अमरावती	नाही	सेवानिवृत्त दिनांक ३१.०३.२००४
३८	चव्हाण पी.आर.	वि.जा.(अ)	०१.०६.१९५१	२७.११.२००१	अमरावती	नाही	--

३९	पठाडे आर. पी.	अ.जाती	०७.०६.१९४७	२४.१२.२००१	नाशिक	नाही	सेवानिवृत्त.
४०	जोशी एस.जी.	भ.ज.(ब)	०१.०६.१९५१	२४.१२.२००१	नाशिक	नाही	--
४१	अकोले आर. ए.	अ.जमाती	०३.१०.१९५०	०२.०१.२००२	औरंगाबाद	नाही	अधीक्षक पदी खुल्या प्रवर्गातून पदोन्नती.
४२	मिठ्टेवाड व्ही.एन.	अ.जमाती	२२.०३.१९५३	०२.०१.२००२	औरंगाबाद	नाही	अधीक्षक पदी खुल्या प्रवर्गातून पदोन्नती.
४३	गोदवाड जी. जी.	अ.जमाती	१२.११.१९५३	०२.०१.२००२	औरंगाबाद	नाही	अधीक्षक पदी खुल्या प्रवर्गातून पदोन्नती.
४४	गायके एल. ए.	भ.ज.(क)	०६.११.१९५५	२०.०१.२००२	औरंगाबाद	होय	--
४५	गावीत व्ही. डी.	अ.जमाती	०१.१०.१९४८	२७.०५.२००२	नाशिक	होय	सेवानिवृत्त.
४६	आर. जी. पांढरे	अ.जमाती	०२.०३.१९५३	१३.०७.२००२	औरंगाबाद	नाही	अधीक्षक पदी खुल्या प्रवर्गातून पदोन्नती.
४७	घुटे र. मा.	अ.जमाती	०१.०८.१९५३	०२.०८.२००२	ठाणे	होय	सेवा ज्येष्ठतेनुसार बीन राखीव पदावर पदोन्नती.
४८	सावळे रा.गो.	अ.जाती	२०.०५.१९४६	१४.०८.२००२	ठाणे	नाही	अधीक्षक पदी खुल्या प्रवर्गातून पदोन्नती. सेवानिवृत्त, दिनांक ३१.०५.२००४
४९	लिखार कृ.ल.	अ.जमाती	१२.०३.१९५१	०१.११.२००२	ठाणे	नाही	अधीक्षक पदी खुल्या प्रवर्गातून पदोन्नती.
५०	शेंडे ना.का.	अ.जमाती	०१.०६.१९५७	१५.११.२००२	ठाणे	होय	अधीक्षक पदी खुल्या प्रवर्गातून पदोन्नती.
५१	पलंगे भरत कृष्णाजी	अ.जाती	०१.०१.१९४६	३१.१२.२००२	सातारा	नाही	सेवानिवृत्त दिनांक ३१.१२.२००३
५२	शिंदे अर्जुन परशुराम	अ.जाती	०१.०१.१९४७	३१.१२.२००२	सातारा	नाही	सेवानिवृत्त दिनांक ३१.१२.२००४
५३	लाड बबन बाबुराव	खुला	३१.०१.१९४७	३१.१२.२००२	सातारा	--	सेवानिवृत्त दिनांक ३१.१.२००५
५४	कार्लेकर वसंत बापुजी	भ.ज.(ब)	०५.०३.१९४७	२७.०५.२००३	नागपूर	नाही	सेवानिवृत्त. दिनांक ३१.०३.२००५
५५	सर्कलवाड डी.एम.	अ.जमाती	०५.०९.१९५६	२०.०६.२००३	औरंगाबाद	होय	--
५६	गायकवाड शं.य.	वि.जा.(अ)	०१.०६.१९५१	२३.०६.२००३	ठाणे	नाही	--
५७	मोटाटी बी.एम.	अ.जमाती	१५.०९.१९५१	२७.०६.२००३	औरंगाबाद	नाही	--
५८	खोडे आर.ए.	भ.ज.(ब)	१०.१०.१९५०	१८.०७.२००३	अमरावती	होय	--
५९	दहाट आर.बी.	अ.जाती	०१.०९.१९५०	३०.१२.२००३	अमरावती	नाही	--
६०	सौ. कुलकर्णी संजिवनी अनिल	खुला	२०.१२.१९४८	१५.०१.२००४	सातारा	--	सेवानिवृत्त.
६१	कदम जगन्नाथ रामचंद्र	अ.जा.	०७.०८.१९५१	२१.०१.२००४	सातारा	नाही	--
६२	नवले एस.एस.	अ.ज.	०२.०६.१९५४	२५.०५.२००४	औरंगाबाद	होय	--
६३	खान एस. एस.	भ.ज.(ब)	२९.०९.१९५०	२१.०८.२००४	अमरावती		--
६४	कोरे उत्तम शामराव	वि.मा.प्र.	२०.०४.१९५३	२७.१०.२००४	सातारा	होय	--

६५	श्रीमती डौले अनुराधा शंकर	अ. जाती	१६.०५.१९५०	०१.११.२००४	पुणे	नाही	--
६६	हाडके प्रमोद चंदुजी	अ.जा.	२०.०७.१९५७	३०.११.२००४	नागपूर	होय	--
६७	घाडगे पी. एच.	अ.जा.	२१.०६.१९५१	२०.०१.२००५	औरंगाबाद	होय	--
६८	सदाफुले एल. बी.	अ.जाती	०४.०३.१९४८	०१.०३.२००५	पुणे	होय	सेवानिवृत्त
६९	नजन आर. के.	भ.ज.(क)	२१.०७.१९४९	०१.०३.२००५	औरंगाबाद	होय	--
७०	कोळी विठ्ठल सुखदेव	वि.मा.प्र.	०१.०६.१९४९	२६.०४.२००५	सातारा	होय	--
७१	बेसके रामदास दिनकर	वि.मा.प्र.	०१.०६.१९४९	२६.०४.२००५	सातारा	होय	--
७२	रासकर आनंदा तुकाराम	खुला	१५.०४.१९४७	२६.०४.२००५	सातारा	--	सेवानिवृत्त, दिनांक ३०.०४.२००५
७३	चव्हाण बी. एस.	वि.जा.(अ)	०२.०६.१९४८	२७.०४.२००५	पुणे	होय	सेवानिवृत्त.
७४	मुंढे नामदेव तुकाराम	अ.जमाती	०१.०६.१९५८	२७.०४.२००५	पुणे	होय	--
७५	दुलगज बी. जे.	अ.जाती	०१.०६.१९४८	२८.०४.२००५	नाशिक	नाही	सेवानिवृत्त.
७६	सोनकांबळे एस. ए.	अ.जाती	२०.०७.१९४८	२८.०४.२००५	नाशिक	नाही	सेवानिवृत्त.
७६-अ	बोराडे दिनकर गेनू	अ.जा.	०१.१२.१९५०	३०.०७.१९९१	ठाणे	होय	ज्ये.सूची क्र. ४ येथील नोंद वगळण्यात आली व शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक असंक-१००१/प्र.क्र.२९/(भाग-४)/२००४/वित्तीय सुधारणा-१, दिनांक २६.०३.२००४ अन्वये ज्येष्ठतासूचीत सुधारणा करण्यात आली असून ज्ये.सूची क्र. ७६-अ येथे निश्चित करण्यात आली आहे.
७७	सुर्यवंशी आनंदा हरीभाऊ	वि.मा.प्र.	०७.०४.१९५१	१७.०५.२००५	सातारा	होय	--
७८	सुर्यवंशी आर. व्ही.	अ.जमाती	०१.०४.१९४८	०४.०६.२००५	नाशिक	नाही	सेवानिवृत्त, दिनांक ३०.०४.२००५
७८-अ	काजरोळकर अनंत गोविंद	अ.जा.	०८.०५.१९६१	१०.०४.१९९२	ठाणे	होय	ज्ये.सूची क्र. ५ येथील नोंद वगळण्यात आली व शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक असंक-१००१/प्र.क्र.२९/(भाग-४)/२००४/वित्तीय सुधारणा-१, दिनांक २६.०३.२००४ अन्वये ज्येष्ठतासूचीत सुधारणा करण्यात आली असून ज्ये.सूची क्र. ७८-अ येथे निश्चित करण्यात आली आहे.
७९	सौ. तोंडे नि.अ.	भ.ज.(क)	१०.०३.१९४९	१८.०६.२००५	नाशिक	नाही	सेवानिवृत्त.
८०	काकडे आर. बी.	भ.ज.(ड)	०१.०६.१९५४	१८.०६.२००५	नाशिक	नाही	--